

2,1,40,4. Ait. Br. 8,26. यस्यामावग्निमुद्रेत् 7,6. 12. TS. 2,2,4,7. ÇAT. Br. 1,7,2,22. 11,8,2,1. KÄTJ. ÇA. 4,13,1. गार्हपत्याद्वचनीयं ज्वलत्सम् ĀÇV. ÇA. 2,2,1. die Asche ÇAT. Br. 2,3,2,3. — 2) aufheben, in die Höhe halten: den Arm Gobh. 1,2,2. M. 2,63. R. Gora. 2,39,25. शीघ्रमुद्धिप-तो पादो ज्ञायर्थमिकृ दक्षिणा: 3,38,21. SPR. (II) 2470. ein Gefäß ĀÇV. GÄN. 4,7,16. TS. 6,3,40,3. SPR. (II) 3660 (Gegens. पातयितम्). शम्याम् ĀÇV. ÇA. 12,6,8. MBH. 3,111,86. बाङ्गम्यो शिलोच्चर्म् R. 6,84,10. सिक्ष-ता: KATHĀS. 40,16. पिधानम् RÄGA-TAB. 3,75. स्तनोत्तरीषेण करोद्धतेन SPR. (II) 6199. देष्ट्रिया गां समुद्रस्थाम् HARIV. 2135. 12284. R. GORA. 2,119,4. BHÄG. P. 3,13,30. 8,7,8. 9,19,4. सर्वराज्यधराम् so v. a. tragen PANĀKAT. 26,4. लेखमुद्रत्य शिरसा HARIV. 8971. उद्धतपिच्छारां (so zu lesen st. उद्धत° der v. l.) 8787. उद्धतकंधराः (उद्धत° beide Ausgg.) RÄGA-TAB. 3,127. उद्धत = उत्तिस MED. — 3) aus einer Gefahr ziehen, retten, befreien AV. 8,7,28. MAITRJUP. 1,4. MBH. 3,140. श्रापदः प्रजा: 141. 4,400. कृच्छ्रात् 5,850. HARIV. 4408 (उद्धत्य st. उद्धत्य der älteren und उधत्य der neueren Ausg. zu lesen). R. 1,64,13. व्य-सनात् 5,33,34. प्रुचः VIKA. 94. SPR. (II) 5527. KATHĀS. 39,210 (aus der Gefangenschaft). तमसः BHÄG. P. 3,31,21 (med.). वेदान् GLT. 1,16. उद्ध-रित PANĀKAT. 114,7. 141,10. — 4) weg schaffen, entfernen: शिलाजाला-समतः MBH. 12,2236. BHÄG. P. 9,19,4. absondern SUÇA. 1,138,15. 164,20. वेदाश्वार उद्धातः (= पृथक्तातः Comm.) BHÄG. P. 1,4,30. स्वा-क्षारात्क्षिचित् nehmend von HIT. 18,9, v. l. auslassen (Verse), ausnehmen: उद्धत्य mit Ausnahme von ÇAT. Br. 13,5,1,18. LÄTJ. 6,2,10. 8,5, 28. ĀÇV. ÇA. 4,13,7. 5,4,4. 12,15. 6,5,14. KÄTJ. ÇA. 17,12,12. उद्धो-द्धार M. 10,85. — 5) auslesen, auswählen, zum Vor aus geben; med. sich nehmen AV. 3,9,6. AIT. BR. 3,21. ÇAT. Br. 9,1,2,15. 13,3,4,2. पश्चोद्ध-क्षारमुद्धरे TS. 6,3,40,6. उद्धारे उनुहते M. 9,116. MBH. 14,1932 (उद्धत्य mit der ed. Bomb. zu lesen). स्त्रिये जातों परास्यन्तुपुंसां दृहति vor-ziehen TS. 6,5,10,3. erheben (eine Abgabe) R. 2,73,23. SPR. (II) 4409. BHÄG. P. 4,21,23. — 6) in die Höhe bringen so v. a. beleben, ans fachen, kräf-tigen: सत्त्वमिग्म् SUÇA. 2,78,4. MÄRK. P. 136,1. उद्धरेदात्मनात्मानं ना-त्मानमवसादेते BHÄG. 6,5. DAÇAK. 76,3. वंशम्, कुलम् MBH. 1,4923. 3, 6012. SPR. (II) 4484. लोकान् MBH. 3,6014. 6015 (med.). स्त्रकार्यम् för-dern SPR. (II) 400. चामरोद्धतसंपदः SPR. (II) 1790. — 7) darbringen JIÉN. 1,159. BHÄG. P. 4,30,47. — 8) vernichten, zu Grunde richten: Per-sonen MBH. 1,3821. 5719. ते चाच्यस्मानोद्धरुः समूलान् 3,221. 8,7438. 7449. R. 3,71,17. 6,16,82. RAGH. 4,66. 8,9. ÇÄK. 162. SPR. (II) 1279. 1815. BHÄG. P. 3,16,24. कुलानि PRAB. 33,11. अप्यमानश शत्रुश मया पु-गपद्धतौ R. 6,100,8. भूतिम् SPR. (II) 2216. रागम् DAÇAK. 66,15. पृप्र-तिपादितद्वयणानि Comm. zu GAIM. 1,18. उद्धत = उन्मूलित u. s. w. H. 1480. = तिस TBIK. — 9) nachweisen: आगमम् JÄK. 2,28. fg. — 10) theilen, dividiren GOŁDHB. KEDJAK. 36. Comm. zu ÅBÅBU. 2,27. — 11) verkünden: तम्यश उद्धरत्यः (उच्चरत्यः ed. Bomb.) BHÄG. P. 4, 16,21. — उद्धत्य ĀPAST. 2,28,12 fehlerhaft für उद्धत्य. Vgl. उद्धरण, उद्धतर् fg., उद्धार fg., उद्धति, अनुहृत fg. — caus. 1) herausziehen las-sen: शिशोः प्रहृत्री शत्र्यं विषात्मुरस्तः RAGH. 9,78. — 2) aufheben, in die Höhe halten MBH. 3,10946. — 3) für sich nehmen MBH. 14,1928. — desid. Jmd aus einer Noth befreien wollen M. 4,251. MBH. 7,5810.

— अयुद्ध herausschöpfen: पात्रे AV. 12,3,36. — अनुद् nach — ausheben: Feuer TS. 2,2,4,7. — अपोद् s. अपोद्धार्य. — अणुद् Schol. zu P. 6,2,40. 8,1,70. 1) dazu herausnehmen, na-mentlich Feuer zu einem andern, welches noch brennt, TS. 2,2,4,6. fgg. ÇAT. Br. 12,4,2,4. जाप्तमाक्वचनोयम्-युद्धे चेत् KÄTJ. ÇA. 25,3,11. ÇÄKU. ÇA. 3,4,1. KAUG. 73. dazu herausschöpfen 74. — 2) herausziehen: निम-ज्जन्मम् KHANDOM. 122. रसातलात् BHÄG. P. 4,17,34. डुखपङ्क्तार्णवि मयं दीनम् SPR. (II) 3277. नीलषष्ठस्य लाङ्गूलं तोयम्-युद्धे यदि schöpft MBH. 13,5998. अयुद्दत्तिलैः JIÉN. 1,17. herausnehmen, — holen KATHĀS. 29, 87. त्रीणि पदानि ÇÄKU. ÇA. 2,14,5. — 3) aufheben: den Fuss ÇÄKU. ÇA. 4,12,3. शक्तिम् MBH. 12,12322. — 4) zusammenscharren: काञ्चनं यज्ञार्थम्-युद्धतम् MÄRKU. 61,3. bestimmt zu WESTERGAARD. — 5) wieder-erlangen: दृव्यं वृत्तम् JIÉN. 2,119. — 6) in die Höhe bringen, aus der Noth ziehen, Jmdes Wohl fördern: दोनान् MBH. 7,6051. आत्मानम् 12, 8911. विश्वम् SÄH. D. 313,22. स्वार्थम् seine Sache fördern SPR. (II) 400, v. l. — caus. aufheben: कपालम्-युद्धाय भोक्तुमेष्टन् MBH. 3,13826. — समयुद्ध Jmd in die Höhe bringen, aus der Noth ziehen, Jmdes Wohl fördern: ज्ञातिसंबन्धिमित्राणि व्यापव्यापि समयुद्धरमाणस्य MBH. 12,2459. — Vgl. समयुद्धरण.

— उपोद् in einer verdorbenen Stelle KAUG. 33.

— प्रोद् 1) herausziehen: श्रावान्महीम् HARIV. 4163. R. 2,110,4. वृ-षद्वर्पे समास्याय प्रोडातात् रथोत्तमम् HARIV. 16309. अब्दु कूपात् R. 1, 23. — 2) aufheben: die Arme AK. 2,7,49. H. 843. — 3) retten, befreien KATHĀS. 115,125. वेदे प्रोद्दते LA. (III) 88,8.

— प्रत्युद् 1) wieder herausziehen Verz. d. OXF. H. 143,b, No. 295. — 2) retten, befreien: जगतो प्रलयाड्वर्ष्म्, मैथिलमुतो दशकपठकृत् RAGH. 13,77.

— व्युद् 1) vertheilend ausschöpfen, vertheilen: शाप्तम्, शामिलाम् TS. 1,6,2,4. पायु वै समोद्य व्युद्धारे (absol.) जुङ्यात् ĀÇV. GÄN. 1,10,1. कुम्भोपाकात् KAUG. 6. — 2) herausziehen: गां रसायाः, पविनीम् BHÄG. P. 4,7,46.

— समुद् 1) herausschöpfen: mit dem Löffel KAUG. 138. श्रवाणम् MÄRK. P. 34,102. herausziehen, — holen: अशः पुरुषम् AIT. UP. 1,3. निमग्न-ज्ञोकसागरे MBH. 6,5556. रथं कृपस्य समुद्ग्रे पङ्कगतो यथा गाम् 8, 3819. 13,3456. HARIV. 10303. Verz. d. OXF. H. 57, a, No. 103, CI. 3. KATHĀS. 36,100. aus einem Gefängniss u. w. 5,4. 37,90. प्रासादस्य स्तम्भम् R. 5,38,41. einen Pfeil aus dem Köcher RAGH. 11,26. aus der Wunde SPR. (II) 655. herausnehmen: निधानम् R. GORA. 2,33,21. VA-RAK. BHÄG. P. 77,29. प्राणम् MBH. 3,16764. पदम् KÄTJ. ÇA. 7,6,20. KARAKA 9,8. ausziehen: eine Wurzel 7. einen Baum, eine Pflanze MBH. 13,4554 (समुद्गत ed. Calc., समुद्गत ed. Bomb.). SPR. (II) 90. RR. 1,20. सारम् das Beste 6603. BHÄG. P. 1,1,11. 3,41. नवनोत्तम् PANĀKAT. 1,1,11. zum Vor aus für sich nehmen (aus einer Hinterlassenschaft): समुद्गतो-द्धार M. 9,116. — 2) aufheben, in die Höhe halten: वसुमतीम् MBH. 3, 10946. शक्ताज्ञाया वारिधराः सरागा गां द्रव्यरङ्गवे समुद्गति MÄRKU. 84, 14. काकिनीम् von der Erde aufheben SPR. (II) 8004. — 3) retten, be-freien: शापात् MBH. 13,4803. PANĀKAT. 1,9,24. fg. PANĀKAT. 188,1. — 4)